

जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : जिपब-०७१२/प्र.क्र. १५५ /आस्था-१४

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ३० एप्रिल, २०१३.

वाचा -

१) शासन निर्णय क्रमांक: : शासन निर्णय क्र.जिपब-०७१२/प्र.क्र.१५५/आस्था-१४, दि.१८ एप्रिल,२०१३.

शासन शुध्दीपत्रक :-

उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतची मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात आली आहेत. या शासन निर्णयासोबतच्या प्रकरण-२ अनुक्रमांक-३ खालील तक्त्यातील (अ) प्रशासकीय बदल्या या शिर्षाखालील क्रमांक १) व ३) मध्ये पुढील सुधारणा करण्यात येत आहेत:-

(१) तक्त्यातील क्रमांक १) मधील दुसऱ्या कंसातील “संबंधित आदिवासी/ नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात” या शब्दांपुढे “व ज्या जिल्ह्यात आदिवासी/ नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात” हे शब्द अंतर्भूत करुन वाचण्यात यावे.

(२) त्याच तक्त्यातील क्रमांक ३) समोरील “टक्केवारी” या स्तंभाखालील “टक्केवारीचे” या शब्दापुढे “/सेवाकालावधीचे” हे शब्द अंतर्भूत करुन वाचण्यात यावे.

सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०५०२१३५०२३९९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दत्तात्रय बोन्हाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव

२. मा.उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
३. मा.मंत्री, ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
४. मा.राज्यमंत्री, ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
५. सचिव / विभागीय आयुक्त (सर्व विभाग)
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
७. उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
८. माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रषित
९. सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग
१०. निवड नस्ती कार्या.क्र.आस्था-१४, ग्रामविकास व जलसंधारण विभाग